

BIL/SE/2023-24

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001

Scrip Code: 502355 (Equity) Scrip Code: 973556 (Debt) 14<sup>th</sup> October, 2023

National Stock Exchange of India Ltd 5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

# Sub: Newspaper Advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copy of newspaper advertisement published in the Newspaper of Business Standard and Lokmat on 14<sup>th</sup> October, 2023, towards intimation of fixation of record date i.e Tuesday, 31<sup>st</sup> October, 2023 for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 2<sup>nd</sup> Interim Dividend on equity shares for the financial year 2023-24, if any to be declared at the Board Meeting of the Company to be held on Saturday, the 21<sup>st</sup> October, 2023.

Thanking you,

Yours faithfully, For **Balkrishna Industries Limited** 

Vipul Shah Director & Company Secretary And Compliance Officer DIN: 05199526

Encl: a/a

# PM seeks consensus on definition of terrorism

PRESS TRUST OF INDIA w Delhi, 13 October

Tandard and any form is against humanity, and it was saddening that consen-sus has not been achieved on the defini-tion of terrorism. Prime Minister Narendra tion of terronsm, Prime Minister Natendra Modi said on Pifaday, amid the ongoing Israel-Hamas war, and asserted that "this is time for peace and brotherhood" as a divided world cannot provide solutions to big global challenges. Addressing the inaugural session of the ninth G20 Pariamentary Speakers' Summit (P20) here, Modi called for ending

the minth GAD Parinamentary speakers summit (20) here. Modicalled for ending the crisis in global trust and moving for-ward with a human-centric approach. "Everyone is aware of what is happen-ing in various parts of the world. The world isgrappling with conflicts and com-fortations, such a world full of conflicts and confrontations is not in anyone's interest. A divided world campot of con-binets. A divided world campot provide solutions to the big challenges before humanity," the Prime Minister said. "This is the time for overyone said development and wolfare. We have to end the crisis over global trust and move for ward with a human-centric approach." The said. While the Prime Minister did not men-

While the Prime Minister did not men while the Prime Minister did not men-tion any specific conflict or issue, his remarks come amid a raging war between Israel and Hamas which has already seen

remarks come amid a raging war between Israel and Hams which has already seen alarge number of casualities. Modi also called for taking a tough approach in dealing with terrorism. "As you known India has been facing the issue of cross-border terrorism for decades. Terrorists have killed thousands of innocents in India. Near the new Parliament building, you will find the old Parliament building. You will find the old Parliament building, you will find the old Parliament building. You will find the old Parliament building, you will find the old Parliament building. You will have to adopt a tough approach in dealing with terrorism." The said. Modi said twas saddening tha con-sensus has not been achieved on the dei-parliament fund the was saddening the con-sensus has not been achieved on the dei-parliament the reversion.

Today also, in the UN, the interna-

tional convention on combating terrorism is waiting for consensus," he said and





आरत 2023 INDI/

#### "THIS IS THE TIME FOR PEACE. BROTHERHOOD. THIS IS THE TIME FOR MOVING FORWARD TOGETHER THIS IS THE TIME FOR EVERYONE'S DEVELOPMENT AND WELFARE" NARENDRA MODI

added that "enemies of humanity" are tak-ing advantage of this approach of the world.

Prime Minister Modi's remarks come Prime Minister Modi's remarks come amild the secalating violence in the West Asia after multi-promged attacks against Israel by Hamas militants from Gaza and the subsequent Israeli retailation that has launched a massive counter-offensive in Gaza to avenge the attacks by Hamas. The sudden escalation in hostilities butteen Israel of Libora he treareard

between Israel and Hamas has triggered global concerns. Leading powers like



**कॉनकॉर** 

failing wh

00001. India inte

c Auction/Tender Notice- Disposal Of Un Unclaimed Cargo Through E-Auction

DNCOR shall be organizing auctions of container/goods (as per CBIC extant gu EXIM) at the various terminals of Area-II through e-auction on 26.10.2023 (Th "AS IS WHERE IS" and "NO COMPLAINT BASIS". M/s MSTC is organ

ction on behalf of CONCOR and for full details with auction terms and se big on to www.concortindla.co.in & www.msteecommerce.com. Al se containers/goods are lying undered/unclaimed and failing in the aded on the velosite because of any dispute, stay by courth/blunal/others on many accordingly inform the Executive Director of Areal-II/CONCOR, missioner of Customs of the concerned locations within 07 (Seven) do to Evidence Model and a seven do the concerned locations within 07 (Seven) do

A TATA

TATA POWER

The Tata Power Company Limited (Corporate Contracts Department) The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Ariport Road Merrie East, Mumia-400059, Maharasthra, India (Beard Line: 022-67/1738)

NOTICE FOR INVITING BIDS

auctioned without any furthe 3 Exe


Don't expect disruption

in supply lines, says Puri

Germany, the US, France and the UK emphasised the importance of preventing the situation from further escalation. In his address, Modi said Perläments and representatives across the globe will have to think about how they can work together in this fight against terrorism. The Prime Minister also underfined that there and the about how they can work world schallenges. Thave always believed that govern-ments are formed by majority, but the country is run by consensus. The skill. Modi called for looking at he world with the sentiment of one earth, one fam-lity, one luture. In making decisions for the world, the more the participation, the bigger the

<sup>10</sup> In making decisions for the world, the more the participation, the bigger the impact it would make, Modi said, and added that it was with this spirit, that india proposed making the Artican Union a G20 member. <sup>11</sup> am happy that all mem-saids the G20 presidency ensured festivi-ties in india throughout the year and India landing on the moon added to the cele-brations, a reference to the success of the Chandrayaan-8 mission.

## **POLITICS & PUBLIC AFFAIRS 7**



# Meja Urja bets on UP power demand, to build 5.6-Gw thermal capacity

Signals renewed interest in coal-based power units owing to high demand

SHREYA JAI New Delhi, 13 October

New Bahi, Bocober Meja Urja Nigam Ltd (MUNL), which is a SoSo Joint venture (JV) between India's Iargest power generator NTPC Ltd and Uttar Pradesh Rajya Vidyut Utpadan Nigam Ltd (UPRVUNL), plans to build 5.6 gigawatt (Gw) of coal-based power generating units in the coming years to meet the rising power demand. UP's plan to set up a new thermal unit in the state comes after a hiatus of nearly a decade.


comes atter a mass of the advance of the advance. This also indicates the comeback of coal-based pow-er units with states looking to set up mega plants in their backyard owing to high downard.

demand.

demand. Post Covid, the power demand of India's largest state (Uttar Pradesh) has surged this year. It has sur-passed the levels of typically higher-demand industrial states, such as Maharashtra, Gujarat and Tamil Nadu. In Aueust and Sentember

states, such as Maharashtra, Gujarat and Tamil Nadu. In August and September this year, when the national peak power demand touched a record high of 240 Gw. UP saw the highest demand of around 25-28 Gw. MUNL, which currently operates a 1.23 Gw thermal power project in Meja district of UP, is looking to add three more units totaling 2.4 Gw at Meja. The two existing units became operational in 2019 and 2021, respectively. Moreover, the UP Cabinet recently approved the 1.6 Gw capacity Obra D power proj-ect, which would be comis stopacity of Anpara E is being built by MUN. Speaking with Bustness Standard Suni Kumar, chief executive officer (EGO) of MUNL, sid the cumulative

"In recent times, there has been a significant increase in power demand of the state. It is the largest state but the enhanced electricity connec-tions and rise in commercial executive officer (CEO) of MUNL said the cumulative capacity of 5.6 Gw to be con-



structed by the company shows the confidence of the state government in MUNFs, performance. It also indicates the growing need for afford-able electricity. If a said that with this planned capacity MUNL will become the largest JJ of ONTC with any state govern-ment. Kumar did hot indicate a timeline for the commis-sioning as board approval on this is pending. NTPC has 10 joint ven-tures with various state gov-ernments or state-owned util-ties with a cumulative operational capacity of 10.5 Gw. There is an additional 9.3 Gw of capacity under consid-eration with these JVs, according to the annual report of NTPC. Among these JVs. NEEPCO, which NTPC acquired in 2020, is the largest with 2 Gw of opera-tional capacity. structed by the company demand due to economic

demand due to economic uptick has created the need to build more power plants in the state. A major part of this capacity addition is coming to us, "Kumar said. With growth in renewable energy capacity falling behind that of electricity demand, states are going back to coal to build future nower canacity.

back to coal to build future power capacity. More in-house power proj-ects ensure that the cost of electricity remains low. Kumar said MUNI. has coal supply agreements with three subsidiaries of Coal India and it is supplying "affordable power to UP." He added that the compa-whas chanced its strateev to

He added that the company my has changed its strategy to censure timely construction of projects with necessary emis-sion standards in place. "Unlike earlier, when we used to award 40 different contracts, we now award a single engineering, procure-ment, and construction (EPC) tender. This has also evinced the interest of global players as well," he sid. The thermal EPC segtional capacity. "In recent times, there has

ment, which was restricted to state-owned utility BHEL, has seen the entry of several global players such as GE, Toshiba and Hitachi in recent

sions

units and induced technolo

capacity generation to Uttar Pradesh and the rest to Uttarakhand,Punjab,Rajasth-an and Madhya Pradesh.

Mumbai October 13, 2023

Managing Director & CEC (DIN: 01682810)

global players such as Gr. Toshiba and Hitachi in recent years. The growing meed for electricity and depend-ence on coal-based power generation has been the driving force. Kumar said with more EPC players, the company is able to deploy latest technologies such as super-critical power units and flue gas desulphur-isation (FGD), which ensure efficiency in operations and emission corrol. "All new thermal units in the country are being built on super critical technology. As against sub-relical, there efficiency is around 35 per cent, in super critical, there

enciency is around as per cent, in super critical, it is more than 40 per cent," he said. Super-critical power units use less fuel and water to pro-duce more electricity as com-pared to sub-critical units and also have lower emis-sions

FGD is a retrofit in older

through all the costs incurred on electricity generation. This year, the Centre had mandated all thermal sta-tions to import coal up to 6 per cent of their fuel require-ments.Kumar said the imported coal procurement had a minimal impact on their tariff. MUNI. supplies bulk of its capacity eeneration to Uttar

Sr. No.

(c) Shareholders' surplus

units and induced technolo-gy in upcoming units. FGD cleans up sulphur from the emissions coming out of the thermal power units. MUNI, like most state-owned power units, follows a cost-plus model in tariff declaration where it passes through all the costs incurred on electricity generation.

Particular 1. Premium Income (Gross)<sup>1</sup> 2. Profit before C FIOIT Derive Gox
 S Profit after tax
 A Total Comprehensive Income<sup>2</sup>
 Yadditional information<sup>2</sup>: Profit after Tax = (a)+(b)+(c) (a) Existing business surplus (b) New business strain

Sr. No. Particulars

1. Premium Income (Gross)

6. Equity Share Capital (Paid up) 7. Reserves (excluding Revaluation

ofit for the period (before Tax, Exceptional and aordinary items)

Net Profit for the period before Tax (after Exception and/ or Extraordinary items)

Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and oth Comprehensive Income (after tax)]<sup>2</sup>

bers of Standalone Results of the Company

Earnings per share (Face value of ₹10 each not annualised for three/six months) (in a

20,155 12,299 Additional details based on Standalone Results of the Company as per Regulation 52(4) of SEBI LODR are as under

Г		Three months ended / As at			Six months ended / As at		Year ended / As at
Sr. No.	Particulars	September 30, 2023	June 30, 2023	September 30, 2022	September 30, 2023	September 30, 2022	March 31, 2023
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Solvency Margin	194%	200%	210%	194%	210%	203%
2.	Debt Equity Ratio (no of times)	0,07	0,07	0,08	0.07	0.08	0,07
з.	Debt service coverage ratio (no of times) (not annual sed for three/six months)	11.11	12.09	24.10	41.65	50.34	26.08
4.	Interest service coverage ratio (no of times) (not annualised for three/six months)	11.11	12.09	24.10	41.65	50.34	26.08
5.	Total Borrowings (? in Lakhs)	95,000	95,000	95,000	95,000	95,000	95,000
6,	Outstanding redeemable preference shares (quantity and value)	NA	NA	NA	NA	NA	NA
7.	Capital redemption / debenture redemption reserve	NA	NA	NA	NA	NA	NA
8.	Net Worth (? in Lakhs)	1,365,718	1,360,433	1,234,688	1,365,718	1,234,688	1,298,681
9.	Net profit/ loss after tax (₹ in Lakhs)	37,677	41,534	32,624	79,212	68,626	136.013
10.	Earnings per share						
	a) Basic EPS before and after extraordinary items (net of tax expense) for the period (not annualised for three/six months)	1,75	1.93	1,54	3,68	3,24	6,38
	<ul> <li>b) Diluted EPS before and after extraordinary items (net of tax expense) for the period (not annualised for three/six months)</li> </ul>	1.75	1.93	1.54	3.68	3.24	6.37
11.	Current ratio	0.81	0.83	0.87	0.81	0,87	0.96
12.	Long term debt to working capital	NA	NA	NA	NA	NA	NA
13,	Bad debts to Account receivable ratio	NA	NA	NA	NA	NA	NA
14.	Current liability ratio	0.03	0.03	0.03	0.03	0.03	0.03
15.	Total debts to total assets	0.004	0,004	0,004	0.004	0,004	0,004
16.	Debtors turnover	NA	NA	NA	NA	NA	NA
17.	Inventory turnover	NA	NA	NA	NA	NA	NA
18.	Operating margin (%)	NA	NA	NA	NA	NA	NA
19.	Net profit margin (%)	NA	NA	NA	NA	NA	NA

1.94

(Audited)

1,167,279

41,660

(98,628)

June 30, September 30, September 30, 2023 2022 2023 2022

(Audited)

1,328,26

32,624

(75,678)

(Audited)

2,661,30

232,948

45,616

(199,352)

March 31, 2023

(Audited)

5,753,343

127.24

136,013

(383,275)

77,069

(Audited)

68,84

68,626

197,067

24,042

(152,483)

2,333,22

1.76 Standalone Financial Results

Thre

eptember 30,

(Audited)

(100,723)

 List. Netroditmanipin (%)
 NA
 NA

For and on behalf of the Board of Directors

#### मुंबई, शनिवार, दि. १४ ऑक्टोबर २०२३

## ठाकरे-शिंदे गट फेसबुक पोस्टचा वाद पोलिसांत प्रिया सरवणकर यांनी दिली मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दादर येथील छत्रपती शिताजी प्रमाणनार्ग्त शिवाजी महाराज पार्कात सभेवरून ठाकरे आणि शिंदे गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सोशल मीडियावरही या वादाची ठिणगी उडण्यास सुरुवात झाली आहे. फेसबुक पोस्टवरून ठाकरे

गटाचे उपशाखाप्रमुख संदीप पाटील यांना शिंदे गटाच्या विभाग संघटिका प्रिया सरवणकर गरव संवाटको प्रियो सरयजकर गुरंप यांनी घरी घुसून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दादर पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.



सध्याची मानसिक ताणतणाव वाढविणारी जीवनशैली, लहानपणी नकळत धरमामा गागविक प्रमारागत वाम्वरगाएँ जागगवाता, प्रकारणाँ किंग् तालदेला युवीण सबयो, श्रीप्रदानमुळे होनाया कामजोरिसाठी, त्यांसमेति विदेषणा यामुळे वैद्याक्षेक ये देनोंदेन जीवनात अत्तंतुष्टता येते. या सर्वावर जरवीडुटीनी नावतंकते सप्त **प्रात् तातिक आदुनेक्य एस कें**स्तुल आणि तेल. जे पुरुषॉच्या त्रिधित नसांना प्रोत्मा देऊन त्यांना मजबूत करतात. अनुभवा वैवाहिक जीवनात नवा जोश व जबरदस्त स्टॅमिना **जास्त बेळ** १००% नैसर्गिक ह्याचा कोणताही साईड ईफेक्ट नाही.




#### णे तेल सर्व मेडीकल स्टोर्स र

## balkrishna industries limited CIN : L59999MH1961PLC012185 Regd. Office : - B-85, Weld MIDC, Walu Industrial Area Aurtrapaba - 431128, Maharashtra, India. Tel No. +91 22 6665 3800 Fax: +91 22 6665 3898/89

Internet in the internet in ns and Disc has fixed Tu d at the B

stries Limit For Balkri cretary &

ace: Mumbai ate: 13th October, 2023



 उगि महानगरपालिका, उगि
 वुद्ध्याविरुप
 वुद्ध्याविद्ध्या
 वुद्ध्याविरुप
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 वुद्ध्यावर
 व्वद्धरमा
 वुद्ध्यावर
 व्वद्धरमा
 वुद्धयावर
 वुद्ध्यावर
 वुद्धयावर
 व्वद्धरम्या
 व्वद्धरम्यावर
 व्वद्धरम्या
 व्वद्धरम्यावर
 व्वद्धरम्यावर गागरा धुवया करू, तळ भजता, पायपाखाडा, ठाण (५) - 400 602 तेखी सरकपात अथवा ge@thanecity.gov.in वर सादर कराव मुद्दतीनंतर प्राप्त होणान्या हरकती / सूचनांचा विचार केला जाणार याची कृपया नोंद घ्यावी.

ठामपा/	पेआरओ/वृक्षप्रधिकारण/७८२/	8053-58	सही/-
दि:१३	\$0.2023	q	क्षअधिकारी
pls vis	it our official web-site	वृक्षप्र	धेकरण विभाग
www	thanecity.gov.in	ठाणेमहान	गरपालिका,ठाणे
महा	गलिकेचा मालमत्ता कर Goog Bhim App द्वारे जमा करण		
HUNDC	AV CO.		1/१७८७/२०२३-२४ द उरण, जि. रायगड
a Ur	C C		९ ३२७, 1ज. रायगह १३ ऑक्टोबर २०२३
	उरण नगर निविदा स		
ठेकेदारा	ारपरिषदेच्या विद्युत विभागाकडील मार्फत मोहरबंद निविदा मागविणे कारी, उरण नगरपरिषद यांचे नावे कार	खाली नमूद केले त येत आहेत. स	स्दरची निविदा मा
	कामाचे नाव	इसारा अनामत	निविदा फॉर्म फी
अनु.क्र	વન્નમાંથ નાવ		

- १. निविदा झुल्क (ना परतावा) नगरपरिपर्देच्या लेखा विमामात कमकाजाच्या वेळेत दि. १६१८०/२०२३ ते दि. २५/१०/२०२३ रोजी पर्यंत रोखीने मरल्यास विद्युत विभागात संबद्धळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कोऱ्या निविदा फॉर्मचे नमुने उपलब्ध सोतील
- जल्मम संतात. 2. स्वाल अनामा लाक्सम है. १८५०/२०२३ ते हि. २८/१०/२०२३ केत्र पुरुषी ३.७ साल्मबंद निक्षाद प्रात्मात स्वेकाल्ती व्यक्ति क्यांलयंत्रा मुझुवे दिवस संतुद इत स्वारंशनीन सामस्त्राच्या केळे आवस्त्रावाक निप्ताल संवितरण्वानी आंत्राम है. २८/१०/२०२३ तेणी है. २८.७ अध्येलन स्नोल, २. निविरण अध्ये व सती क्यतिस्पनि येळेल नारपरिष्टेच्या विद्युत विष्यानत प्रात

सही/-मुख्याधिकारी उरण नगरपरि

प्रिया ही दादरचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांची मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी शिर्द गटाकडन करण्यात आलेला अर्ज मागे घेण्यात आला आहे. नाग वर्ण्यात आला आह. त्याबाबत प्रिया सरवणकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावर पाटील यांनी 'उशिराने आलेले शहाणपण' अशी टिप्पणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आठवडाभरापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या 'जय भवानी' रा। गोरेगात पश्चिम्रेकडील एम्रभारए राहाणपण अशा रिय्यणा कला. त्यानंतर संदेशाद्वारे प्रिया सरवणकर यांनी धमकी दिल्याची तक्रार पाटील यांनी पोलिसांकडे केली. सहायक पोलिस आयुक्त संदीप भागडीकर यांना तक्रार अर्ज देण्यात इमारताचा अखरास ५७ वर्षानतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या आदेशानंतर या कामाची पूर्तता झाली असली तरी इमारतीचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवाशांना आणखी काही दिवस पाण्यासाठी आला आहे.

वाट पहावी लागणार आहे. गेल्या शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी रेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर गोरेगाव

लोलसत इम्पॅक्ट

तीचा अखेरीस १५ वर्षांनंत

सप्टेंबरमध्ये १ कोटी २२ लाख प्रवासी विमानाने भर्रर... प्रवासी संख्येत १८ टक्के वाढ, नागरी विमान महासंचालनालयाची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क **मंबर्ड** : देशांतर्गत विमान प्रवास वाढ २९ टक्के इतकी आहे. या कालावधीत नुषद्र : दशातगत विमान प्रयास करणाऱ्यांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ नॉदली जात असून, सप्टेंबर प्रवासासंदर्भात प्रवाशांच्या एकूण २४६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महिन्यात देशातील विविध नाहन्यातः प्रतातालं विपाययं विमानतळांवरून १ कोटी २२ लाख लोकांनी प्रवास केल्याची आकडेवारी

रबद ताफ्रांस प्राप्त क्राल्या हात्या. यामधील बहुतांश तक्रारी या विमान विलंबाने सुटणे, रद्द होणे अशा आशयाच्या आहेत. सहप्रवाशासोबत दिसून आली आहे. गेल्या वर्षी याच वाद होणे किंवा विमानाचा दरवाजा कालावधीमध्ये ८७ लाख लोकांनी देशांतर्गत प्रवास केला होता. नागरी उघडण्याचा प्रयत्न करणे अश आशयाच्याही आहेत. या तक्रारींपैकी विमान महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ही वार्षिक ९८ टक्के तकारींचे निवारण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

### 'बारामती ॲग्रो'ने केले नियमांचे उल्लंघन एमपीसीबीकडून भूमिकेचे समर्थन

V

whmit duly completed applications in all rest

नमूद केल्याप्रमाणे लिफाफा तत्त्वावर ई-निविदा आमंत्रित व

सादर करणे बंद होण्याची तारीख

विभाग

उप विभाग बोली क्रमांक

निविदा विक्री

बोली पूर्व बैठक

लिफाफा ए उघडण् तारीख आणि वेळ

रफाफा बी उघडण्य ारीख आणि चेल

लिफाफा सी उघडण्याची

ब) दूरघ्वनी क्र. (कार्यालय)

गे/१७२२/जाहिरात/२०२३-२४

ोबाईल क्र क)

ड) ईमेल आयर्ड

तारीख आणि वेळ

वसाईट

अ) नाव

MSEBHO

Date :11/10/2023

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद सुनावणीत दिले होते. त्यानुसार एमपीसीबीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सारर केले

पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या साखर कारखान्याने प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंधन केले आणि त्यांनी सातत्याने जोपर्यंत फर्म उपाययोजना आखत नाही आणि अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत फर्मचे कामकाज उल्लंधन कल आणि त्यांना सातत्यान पर्यावरणाला हानी पोहोचवली, असे म्हणत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा (एमपीसीबी) ने बारामती अंग्रो थांबवावे. नियमांचे उल्लंघन केल्याने मंडळानेही त्वरित कारवाई केली त्यामार्गे कोणताही हेतू नाही, असे म्हणत एमपीसीबीने पवार यांच्या मडळा (एमपासावा) ने वारामता जन्ना फर्म बंद करण्यासाठी पाठवलेल्या नोटिसीच्या कारवाईचे समर्थन केले. मालकीच्या कंपनीने केलेली याचिका गाटसाच्या फारवाइच समयन कल. एमपीसीबीच्या नोटीसला फर्मने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश निकाली काढण्याची वितंती न्यायालयाला केली. न्यायालय या याचिकेवर पढील सनावणी १६ न्यायालयाने एमपीसीबीला गेल्या ऑक्टोबर रोजी घेणार आहे.

MSEBHCL ADVT.

NO. 13/2023

ect in the prescrit

जलजा मयता ई.ई.डब्ल्यु.डब्ल्यु.(सिव्हिल) मेन्ट. २०२३ \_ एमसीजीएम\_९५३०९४ के/ई वॉर्डातील ६ एम मरोल स्टोअर येथे आर.सी.सी.कंपाऊंड/रिटेनिंग वॉलचे

२३.१०.२०२३ (तुपारी ०४.०० वा. पर्यत)

पासून दिनांक: १४.१०.२०२३ (सकाळी ११.०० वा. पासून) <u>(संयोधी २२.०० वा. पार्युन)</u> पर्यंत दिनांकः २३.१०.२०२३ (दुपारी १२.०० वा. पर्यंत)

२५.१०.२०२३ (दुपारी १२.०० वा. नंतर)

२५.१०.२०२३ (दुपारी १२.१५ वा. नंतर)

०३.११.२०२३ (दुपारी ०३.०० वा. नंतर)

र्क अधिकारी :

022 24225305

कुठेही पाणी साचू देऊ नका, डासांना निमंत्रण देवू नका.

୧७६६१२६७१३/९९६७०५५२१७

.

www.portal.mcgm.gov.in

https://mahatenders.gov.in

श्री.वाय.एस.नलगे आणि टी.व्ही.सोनावणे, सब इंजि.डब्ल्यु.डब्ल्यु.(सिव्हिल) मेन्ट

eewwcivilmaintes.he@mcgm.gov.in

स्वाश्वरी/-

डीवाय.एच.ई.(मेन्ट.)

ed format he

ore 27/10/2023

Chief General Manager (HR)

MSEB Holding Company Ltd. invites applications for the post of "ADVISOR (RE Integration) - MSKVY 2.0" vide Advt. No. 13/2023 on contract

ADVISOR (re: megration) - mover i and weak provide and in the second second and the second and t

ww.mahagenco.in, www.mahatransco.in and www.msebindia.com. terested candidates are requested to refer any of the above websites and

बृहत्रमुंबई महानगरपालिका

,भियंता विभाग)

ई-निविदा सूचना

आवुक्त, बृहम्मुंबई महानगरपालिका (बु.मुं.म.पा.) हे पुढील कामांकरिता खाली नमुद केरवाप्रमाणे लिफाफा - 'ए', 'बी' आणि 'सी' सिस्टममध्ये शतमान दर तत्त्वाबर ई-निविद्य आमंत्रित करीत आहे. :-

**एन.**ए.

st / courier so as to reach the office on or b

येथील 'जय भवानी' या सहा मजली इमारतीला आग लागली. त्यात सात सात रहिवाशांच्या मृत्यूनंतरही 'जय भवानी'ला पाण्याची आशाच जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर ६८ रहिवासी जखमी झाले. विझविण्यासात्री आग विझविण्यासाठी इमारतीतील रहिवाशांकडे पुरेसे पाणीही नव्हते. अग्नितांडव निमाल्यानंतर इमारतीला गेल्या १५ States of process

लोकमत मुंबई

'जय भवानी'ला पाणीपुरवठा सुरू

१५ वर्षांचा वनवास संपला,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महापालिकेकडून पूर्तता

वर्षांपासून पाणीपुरवठाच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर डमारतीतील आले.

आल. इमारताताल राहवासा पाण्यासाठी इतकी वर्षे वणवण भटकत होते. या दुर्घटनेमुळे उघडकीस आलेल्या वास्तवानंतर

प्रशासकीय यंत्रणा खडबहून जाग्या

रहिवासी

विमान

आग

८ ऑक्टोबरला प्रकाशित झालेले वृत्त. २० ऑक्टोबरला क्रांसदार गजानन कीतिकर यांच्या नेतृत्वाखाली खुरंटनाग्रस्त इमारतीच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, इमारतीचा पाणीपुरावा लवकरात लवकर सुरू करावा, इमारतीला शांशोटी करावी, दुरुस्तीची कामे त्वारित करावी, सुरुवचाल व फायर ऑडिट करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर यंत्रणा



६३ सदानकाधारकाचा पाणीपुरवठा पालिका प्रशासन लगेच सुरू करेल, अशी माहिती पी. दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी

तीन दिवसांत येथील पाणीपुरवठा तान विवसात चर्चाल पाणापुरव सुरळीत केला. सध्या या इमारतीची दुरुस्ती आणि नवीन वायरिंग टाकण्याचे काम एसआरएच्या माध्यमातून सुरू ्र, एर्ष तत्वाचा पाणीसुरवठा सुरु झाला असला. तरी अधाप वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही. वीजपुरवठा पूर्ववत होताव येथील ६३ सदनिकाधारकांचा पाणीपुरवठा ग<sup>र्म</sup> सन्द्रमा दिनी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आई मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही, तर वडील आक्रमक, तापट तीन दिवसांत...

म्वभावाचे असल्याने लहान मलाचे

तिच्याशी

तेव्हा त्याचे आईवडील मानसिकदृष्ट्या स्वस्थ नव्हते. त्यामुळे

त्यांनी मुलाचा सांभाळ करण्याची

जबाबदारी आत्यावर सोपविली.



नैतिक व शारीरिक आरोग्य विचारात घेत उच्च न्यायालयाने मलाचा ताब वत उच्च न्यायालयान युलाचा ताबा त्याच्या आत्याला दिला. तसेच पालकांना मुलाला भेटण्याची मुभाही दिली. मुलाचे पालकत्व आपल्याला मुलगा पडायचा आजारी जेव्हा मुलगा त्याच्या पालकांच्या घरी जातो. तेव्हा तो आजारी पडतो. मार्च जातो, तेव्हा तो आजारी पडतो. मार्च २०२१ मध्ये मुलाच्या यडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात बहिणीविरोधात तक्रार केली. बहिणीने आपल्या परवानगीशिवाय सुलाचा जबरदस्तूीने तिच्या घरी ठेवले आहे. ादलाः मुलाव पालफत्य आपल्पाला देऊन त्याचा तावाही आपल्पाला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका मुलाच्या आत्याने उच्च न्यायालयात भुलाच्या जात्यान उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठाने ५ ऑक्टोबर रोजी निकाल दिला. न्या. असे याचिकेत म्हटले होते. भावाने अस वााचकत म्हटल हात. भावान तकार केल्यानंतर मुलाचा ताबा त्याला देण्यात आला. परंतु, दोन महिन्यांनी पुन्हा भावाने मुलाला प आणले. मुलगा आजारी असल्याने त्याला आपल्याकडेच ठेवण्यास आयटाबर राजा मिळाल विला प्रया. छागला यांनी मुलाशी संवाद साधला आणि अल्पवयीन मुलगा त्याच्या आत्याशी भावनिकरीत्या जोडल्याचे त्यांना आढळले. 'मुलगा जन्मापासूनच याचिकादाराच्या (आत्या) काळजी सांगितले. मात्र, त्या मुलाचे पालकत्व मिळावे, यासाठी आत्याने न्यायालयात आणि प्रेमात वाढला, त्यामळे तो भावनिकरीत्या धाव घेतली. आहे,'असे न्या. छागला यांनी म्हटले.

आई मानसिकद्रष्ट्या

आक्रमक स्वभावाचे

मुलाचा ताबा आत्याकडे द्या : हायकोर्ट

आजारी तर वडौँल

निकालादरम्यान

पॅरन्स पॅट्रिए अधिकार क्षेत्राचा (पालकांच्या अधिकाराचा वापर करणे) वापर करताना मुलाचे हित विचारात आईने घातला गोंधळ = मलाच्या शारीरिक आरोग्याबरोबरच वापर करताना मुलावे हित विपारात धेतले. माह्या मत, मुलावे हित यादिकाकर्तीद्वारे उत्तमपणे साधले जाईल. त्यासाठी यादिकाठवाराला मुलावे कार्यदेशीर पातक म्लून घोषित करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटते. दरग्यान, न्यायालयाने म्हटते. यायाकरायां मुलाव्या पालकाना न्याला भेटण्याची मुभा दिली. याधिकेन्द्रसार, मुलाचा अन्म झाला तेखा. त्यांच्या नैतिक कल्याणाचाही विचार केला पाहिजे. न्यायालय याप्रकरणात पालकाच्या अधिकारांचा याप्र रण्याच्या न्यायालया या अधिकार क्षेत्राचा वापर करत आहे. = मुलाची जन्मदात्री मानसिकदृष्ट्य

मुलाची जन्मदावी मानासेखटूएया स्वस्थ नाही, ही बाब हा आदेश देत असतानाही निदर्शनास आली. आदेश देत असताना मुलाच्या आईने खूप गोंधळ घातला. त्यामुळे न्य्यालयीन कामकाजात अडधळा निर्माण झाला. तर पडीलही खूप आक्रमक अन्वेन अये न्याप्लयाने अदेशवा आहेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

मुख्य अभियंता, नाशिक औ.वि.केंद्र, एकलहरे

सून मुंबई री कारभार								
	मंबई डमारत	'दुरुस्ती व पु	नर्रच	ना मंडळ.	-	Q		
ते कारभार ळे प्रशासन	3 1 1	(म्हाडाचा घटक			म्हादा	Ľ		
तील एका	कार्यकारी अभियंता/ ग	-दक्षिण विभाग, मुंबई इम	मारत दुरुस	ती व पुनर्रचना मंडद	ठ, ५ वा मजला,			
Butteres	मुक्तांगण शाळेच्या बाजू वनी क्र. ०२२-२४३०१०११	ला, विश्वराजा दर्शन इम	वराजा दर्शन इमारतीच्या मागे, प्रभादेवी (प.) मुंबई- ४०००१३. ई-मेलः rreegsmhada@gmail.com					
रशासनाच्या	म्बना क्र. ०२२-२३३०१०१ः		इ-मलः rreegsmnada@gmail.com ई निविदा सूचना					
आहे. अशा	in Portal:https://maha		। तूव	11		-		
	ADA Website- https://							
र्श संघटना	कार्यकारी अभियंता /ग-दक्षिण	विभाग, मुंबई इमारत दुरु	स्ती व पुन	र्त्वना मंडळ- ५ वा म	रजला, मुक्तांगण शाळेच	শা		
वार	रूला, विश्वराजा दर्शन इमारती कामांकरिता मुंबई इमारत र	च्या मागे, प्रभादेवी (प),	मुंबई- ४०	०००१३, म्हाडाचा वि	भागीय घटक यांच्याकर	P		
र रुपयाचा नो	णीकृत मजुर सहकारी संस्	रुस्ता व पुनरचना मह या यांजकहन बी-१ प्रका	०० जाचव रात ई- नि	कड याग्य त्या वगा विदा मागविण्यात येत	च्या मुब्द शहर अत• आहेत.	Ia		
	तृत ई- निविदा कागदपत्र शास	ानाच्या संकेतस्थळावर उप	पलब्ध अन	प्रतील. सदर निविदेचे	। वेळापत्रक खालीलप्रम	णि		
केला आहे. आ असलेल्या अर.		कालावधी	तलावधी अ.क. टप्पा कालावधी					
मध्ये पास १	प्रत. टज्या निविद्य विक्री सुरू	25/20/2023	अस. इ.स. २	टज्या निविदा विक्री बंद				
गचा आरोप	Linde Laber Re-	सकाळी १०.०५		1.11.4140 1.4340 444	संध्याकाळी ०३.३			
नऱ्या वर्षात 🛛 💐	तांत्रिक बोली उघडणे	24/20/2023	¥	आर्थिक बोली	75/20/2023			
त एटी-केटी		सकाळी ११.००		ठघडणे	सकाळी ११.००			
	किंवा सर्व निविदा कोणत्वाई			हार सक्षम अधिकाञ्च	ांकडे ठेवण्यात येत आहे			
	टीप १: कृपया वेबसाईटवर तपशोलवार ई-निविदा सूचना पठा. टीप २: शुष्टीपत्रक / दुरुस्ती जर काही असतील तर ते फक्त वेबसाईटवर प्रकाशित केले जातील.							
बारल नंबर महा	या रः शुष्यपत्रमः पुरुस्ता पर काल जसताल तर तक्या प्रयस्ताइट्यर प्रकालत करा जातल. महाडा - गुहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था सही/-							
CF	CPRO/A/698 कार्यकारी अभियंता, ग-दक्षिण विभाग							
				मुबई इमारत दुरुस	ती व पुनर्रचना मंडळ	5		
						_		
मुख्य का	र्यालय, विरार विरार (पूर्व)	दुरब्वनाः फॅक्सः ०	0240-	2424202/02	/૦૨/૦૪/૦૫/૦૬			
. वसई, जि. पालघ		र्ड ई-मेल: va	saivira	rcorporation@	vahoo.com			
	W. Contraction	जावक क्र.	: व.वि.श	.म./बांध/१४६२/	\$505			
	XNW :	दिनांकः १३	3/20/20	<b>\$</b> 3				
	तमर्र-तिग							
		र पाटर घटा -		ालिका				
		र शहर महान						
		र <b>शहर महान</b> र फेर ई-निविदा						
	<b>जाही</b> न बहानगरपालिका कार्यक्षेत्रात	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी	सूचना ता इच्छुक	जनुभवी ठेकेदारां				
https://Mahatend	<b>जाही</b> महानगरपालिका कार्यक्षेत्रात ers.gov.in या अधिकृत	<b>र फेर ई-निविदा</b> ोल खालील कामांकरी संकेतस्थळावर दि. १६,	सूचना ता इच्छुक /१०/२०२	अनुभवी ठेकेदारां ३ पासून उपलब्ध	होणार आहेत. ई-टेंड			
https://Mahatend बाबत अधिक माहितीर	<b>जाही</b> महानगरपालिका कार्यक्षेत्रात <u>ens.gov.in</u> या अधिकृत गठी ई- नियिदा कक्ष, वसई	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संकेतस्थळवर दि. १६, विरार शहर महानगरपा	सूचना ता इच्छुक /१०/२०२	अनुभवी ठेकेदारां ३ पासून उपलब्ध	होणार आहेत. ई-टेंड			
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र.	<b>जाही</b> न महानगरपालिका कार्यक्षेत्रात ers.gov.in या अधिकृत ाठी ई- नियिदा कक्ष, यसई	<b>र फेर ई-निविदा</b> ोल खालील कामांकरी संकेतस्थळ्ववर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव	<b>सूचना</b> ता इच्छुक /१०/२०२ लिका, मु	5 अनुभवी ठेकेदारां 1३ पासून उपलब्ध छ्यालय येथे संपर्क	होणार आहेत. ई-टेंडी साधावा.	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र. १ बोईसर विधा	जाही महानगरपालिका कार्यक्षेत्रात ers.gov.in या अधिकृत ाठी ई- निविदा कक्ष, यसई मसभा मतदार संघातील वस	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	<b>सूचना</b> ता इच्छुव /१०/२०२ लिका, मु पालिका व	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छ्यालय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रभाग	होणार आहेत. ई-टेंडी साधावा.	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र. १ बोईसर विधा	<b>जाही</b> न महानगरपालिका कार्यक्षेत्रात ers.gov.in या अधिकृत ाठी ई- नियिदा कक्ष, यसई	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	<b>सूचना</b> ता इच्छुव /१०/२०२ लिका, मु पालिका व	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छ्यालय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रभाग	होणार आहेत. ई-टेंडी साधावा.	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र. १ बोईसर विधा	जाही महानगरपालिका कार्यक्षेत्रात ers.gov.in या अधिकृत ाठी ई- निविदा कक्ष, यसई मसभा मतदार संघातील वस	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	<b>सूचना</b> ता इच्छुव /१०/२०२ लिका, मु पालिका व	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छ्यालय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रभाग	होणार आहेत. ई-टेंडी साधावा.	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र. १ बोईसर विधा	जाही। महानगरपालिका कार्यक्षेत्रातं ers.gov.in या अधिकृत गाठी ईं- निविदा कक्ष, वसई मसभा मतदार संधातील वस् जयनगर सोसायटी ते वाली	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	<b>सूचना</b> ता इच्छुव /१०/२०२ लिका, मु पालिका व	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छ्यालय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रभाग टीकरण करणे.	होणार आहेत. ई-टेंडी साधाया. । समिती जी अंतर्गत व	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र. बोईसर विषा- वॉर्ड क्र. ७६ lease visit our of	जाही। महानगरपालिका कार्यक्षेत्रातं <u>ens.gov.in</u> या अधिकृत तदी ई- निथिदा कक्ष, वसई ससभा मतदार संधातील वस ससभा मतदार संधातील वल् सिंधा web-site	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	सूचना ता इच्छुक /१०/२०२ लिका, मु पालिका व पालिका व ता कॉंक्री कार्यव	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध 1 इप्रालय वेथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रमाग दीकरण करणे. सही/- (राजेंद्र लाढ), कारी तथा प्र. शहन	होणार आहेत. ई-टेंडी साधाया. ! समिती जी अंतर्गत व ! ! अभियंता	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीस अ.क्र. बोईसर विधा वॉर्ड क्र. ७६	जाही। महानगरपालिका कार्यक्षेत्रातं <u>ens.gov.in</u> या अधिकृत तदी ई- निथिदा कक्ष, वसई ससभा मतदार संधातील वस ससभा मतदार संधातील वल् सिंधा web-site	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	सूचना ता इच्छुक /१०/२०२ लिका, मु पालिका व पालिका व ता कॉंक्री कार्यव	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छ्यालय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रमाग दीकरण करणे. सही/- (राजेंद्र लाढ)	होणार आहेत. ई-टेंडी साधाया. ! समिती जी अंतर्गत व ! ! अभियंता	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीर अ.क्र. २ बोईसर विषा वॉर्ड क्र. ७६ lease visit our of https://Mahatende	जाही। महानगरपालिका कार्यक्षेत्रातं <u>ens.gov.in</u> या अधिकृत तदी ई- निथिदा कक्ष, वसई ससभा मतदार संधातील वस ससभा मतदार संधातील वल् सिंधा web-site	र फेर ई-निविदा ोल खालील कामांकरी संफेतस्थळ्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव ई विरार शहर महानगरग	सूचना ता इच्छुक /१०/२०२ लिका, मु पालिका व पालिका व ता कॉंक्री कार्यव	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध 1 इप्रालय वेथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रमाग दीकरण करणे. सही/- (राजेंद्र लाढ), कारी तथा प्र. शहन	होणार आहेत. ई-टेंडी साधाया. ! समिती जी अंतर्गत व ! ! अभियंता	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीर अ.क्र. २ बोईसर विषा वॉर्ड क्र. ७६ lease visit our of https://Mahatende	जाही महानगरपालिका करवेडेगातं ens.gox.in या अधिकृत तादी ई- निविदा कन्न, वसई सभा मतदार संघातील वस सभा मतदार संघातील व स्वभागर सोसाव्यी ते वाली Icial web-site Is.gox.in)	र फेर ई-निविदा संकेतपरव्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा विरार शहर महानगरा ई विरार शहर महानगर व गाव परमात्मानगर रस्	सूचना ता इच्छुक (१०/२०५ लिका, मु पालिका व पालिका व ता काँक्री कार्यंब वसई-	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध अ छ्यालय येथे संपर्क कर्यकेरण करणे. सही/- (राजॅंद्र लाढ), करी तथा प्र. शहन विसार शहर महान	होणार आहेत. ई-टेंडां साधाया. समिती जी अंतर्गत व समियोता १ अभियंता गरपालिका	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहिती अ.क. वोईसर विधा- वोई क्र. ७६ lease visit our of https://Mahatende	जाही। महानगरपालिक करवेड्रास हाड.oov.in या अविष्ठत हाड.वे = निविदा कड, यसई समा मतदार संघातील वस क्रवरगर संघातील वस sacart संघातील वस lcial web-site fs.gov.in) इ–निविदा आमंत्र	र फेर ई-निविदा । लेल खालील कमांकरी संकेतस्वळावर दि. १६, विरार शहर महानारण ई विरार शहर महानारण व गाव परमात्मानगर रस् णा स्ट्रद्दा। क्र. ना.४	सूचना ता इच्छुक (१०/२०२ लिका, मु पालिका व ता काँक्री कार्यव वसई- औ.वी.व	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध । छ्यालय येथे संपर्क कर्रयक्षेत्रातील प्रभाग करण करणे. सही/- (राजॅंद्र लाढ?) कारी तथा प्र. शह विरार शहर महान	होणार आहेत. ई-टेंडा समिती जी अंतर्गत व	रिग		
https://Mahatend बाबत अधिक माहितीर अ.क्र. २ बोईसर विषा वॉर्ड क्र. ७६ lease visit our of https://Mahatende	जाही। महानगरपालिक करवेड्रास हाड.00:10 या अधिकृत हाड.वे हैं- निविदा कड़, यसई संसाम मतदार संधातील वस क्रवदगरर संसाराय्ये ते वाली Icial web-site fs.gov.in) \$–निविदा आमंत्र	र फेर ई-निविदा संकेतपरव्यवर दि. १६, विरार शहर महानगरपा विरार शहर महानगरा ई विरार शहर महानगर व गाव परमात्मानगर रस्	सूचना ता इच्छुक (१०/२०२ लिका, मु पालिका व ता काँक्री कार्यक वसई- औ.वी.रे रसिय, ना	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छयासय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रमाग दीकरण करणे. सही/- (राजॅंद्र लाड) कारी तथा प्र. शहन विरार शहर महान फें/एसआरएम, रिक औ.री.कॅ., ए	होणार आहेत. ई-टेंडा समिती जी अंतर्गत व	रिग		
https://Mahatend प्रायत अधिक माहिती अ.क. चोई क. ७६ चोई क. ७६ चोई क. ७६ पहिंद्र //Mahatende	जाही। महानगरपालिक करवेड्रास हाड.00:10 या अधिकृत हाड.वे हैं- निविदा कड़, यसई संसाम मतदार संधातील वस क्रवदगरर संसाराय्ये ते वाली Icial web-site fs.gov.in) \$–निविदा आमंत्र	र फेर ई-निविदा ोल खालील कमांकरी संकेतरकव्य दि. १६ विरार सहर सहालगारा कमाचे नाव ई विरार शाहर महानगार व गाव परमात्मानगर रस्त पा सुर्खना क्र. ना. तू क्र. २२४३ - २८४०	सूचना ता इच्छुक (१०/२०२ लिका, मु पालिका व ता काँक्री कार्यक वसई- औ.वी.रे रसिय, ना	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छयासय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रमाग दीकरण करणे. सही/- (राजॅंद्र लाड) कारी तथा प्र. शहन विरार शहर महान फें/एसआरएम, रिक औ.री.कॅ., ए	होणार आहेत. ई-टेड सावावा. समिती जी अंतर्गत व : अभियेता गरपालिका /२०२३–२४/२। /२०२३–२४/२।	रिग		
https://Mahatend प्रायत अधिक माहिती अ.क. चोई क. ७६ चोई क. ७६ चोई क. ७६ पहिंद्र //Mahatende	जाही: महानगरपालिम कप्सेका महा-कारपालिम कप्सेका प्रदी में- निविदा कस, वसई सभा मतदार संघातील बस स्वयनगर सोसायटी ते वाली ticial wob-site ns.gox.in) इ-निविदा आमंत्र आरएम	र फेर ई-निविदा । ोल खालील कामांकरी संकेतपरळवर दि. १६, विरार शहर महानगरपा कामाचे नाव र्द्ध विरार शाहर महानगर व गाव परमात्मानगर रस् णा सूचना इठ. ना ती, मुख्य अभियंता काट	सूचना ता इच्छुक (१०/२०२ लिका, मु पालिका व ता काँक्री कार्यक वसई- औ.वी.रे रसिय, ना	5 अनुभवी ठेकेदारां १३ पासून उपलब्ध छयासय येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रमाग दीकरण करणे. सही/- (राजॅंद्र लाड) कारी तथा प्र. शहन विरार शहर महान फें/एसआरएम, रिक औ.री.कॅ., ए	होणार आहेत. ई-टेंडा समिती जी अंतर्गत व	रिग		
https://Mahatend वायत अधिक माहितीर बायत अधिक माहितीर बाईसर विधा बाईड क. ७६ बाईड क. ७६ बाईड क. ७६ महानिर्मिती अ. विभाग / झ. वापरवर्षर इ	जाही: महानगरपालिस कर्फ्सेका महा-करपालिस कर्फ्सका प्रदे नैं निविदा कस, वसई अपनगर सोसायटी ते वाली telal web-site ns.gox.in) इ-निविदा आमंद्र आरएप	र फेर ई-निविदा शिल खालेल कमांकर किरासरकर स् विरार शहर महानगरवा कमाचे नाव द्वे विरार शहर महानगर व गाव परमात्मानगर रस् गाव परमात्मानगर रस् व गाव परमात्मानगर रस्	सूचना ता इच्छुक (१०/२०) (रिका, मु पालिका व कार्यव कार्यव कार्यव कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य का का का का का का का का का का का का का	5 अनुभवी ठेकेदारां १९ पादन उपलब्ध आरल् व येरे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रभाग किर्म कार्य सही/- (राजॅंद्र लाढ/) कार्य तथा प्र. शहर महान किर जो.यी.कें., प् १९, हि. २२६४	होणार आहेत. ई-टेंड सायावा. समिती जी अंतर्गत व ! अभियंता गरपालिका /२०२३–२४/२१ ,बदादे, अंदाजे रक्षम (रू.) इसारा रक्षम (रू.)	रिग		
https://Mahatend वासत अधिक माहितीर वासत अधिक माहितीर बाई क. ७६ बाई क. ७६ Hease visit our of ttps://Mahatends	जाही: सहानगरपालिस कर्फ्सेंग्रा स्व	र फेर ई-निविदा ोल खालील कमांकरी संकेतरकव्य दि. १६ विरार सहर सहालगारा कमाचे नाव ई विरार शाहर महानगार व गाव परमात्मानगर रस्त पा सुर्खना क्र. ना. तू क्र. २२४३ - २८४०	सूचना ता इच्छुन १८/२०२ एतिका, मु पालिका व वसर्य वसई- औरदी है र्तावर, ना २२९१ ते द	अनुभवी ठेकेदारां १ भारतून उपलब्ध छालाल येथे संपर्क कार्यक्षेत्रातील प्रभाग सही/- (राजेंद्र लाइ) कारी तथा प्र. शहर कारी तथा प्र. शहर सिवार शहर महान हैर, दि- २२१४ ज्या द्रान्धारिशन	होणार आहेत. ई-टेंड सावावा. समिती जी अंतर्गत व अधियंता गरपालिका /२०२३–२४/२१ अंदाजे रक्षम (ए.)	रिग		
https://Mahatend वायत अधिक माहितीर बायत अधिक माहितीर बाईसर विधा बाईड क. ७६ बाईड क. ७६ बाईड क. ७६ महानिर्मिती अ. विभाग / झ. वापरवर्षर इ	जाही: महानपरपालिम कर्षदेखां, महानपरपालिम कर्षसंद महा-प्रार्थी ने निविद्य कर, यसई समय मतपर संपातिल वस् प्रवत्मपर संपातिल वस्य प्रवत्मपर संपातिल वस्य प्रवत्नपर संपातिल वस्य प्रवत्नपातिल वस्य प्रवत्य प्रवत्नपातिल वस्य प्	र फेर ई-निविदा' (क) स्वीकारसक्वत (२, २) किसरसक्वत (२, २) किसरक्वत (२, २) किसरक्वत कार्यकार के प्रधान वर्ग के प्रसार के प्रधान वर्ग के प्रसार प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान कि प्रधान के प्रधान के प्रधान कि प्रधान के प्रधान के प्रधान विदिय तप्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान कि प्रधान के	सूचना ता इच्छुन रिलका, मु पालिका व ता काँक्री कार्यव वसई- उरे १५५ दे- १५५	ः अनुभवी ठेकेतरां उपारंग रेथे संपर्क उपारंग रेथे संपर्क सर्वदेशततील प्रमाग तार्जप्र लाह हिति रा प्रा, सर्व जी. सर्व जी. हे / एसरआ एसन्, के / एसरआ एसन्, के / एसर् सार्ट्स व्या ट्रान्वपिशन	होणार आहेत, ई-टेंड सायाया. समिती जी अंतर्गत व	रिग		
https://hahalahadon प्रसत अभिक माहिती श्र. क्र.क. रे चेहेसर सिफा प्रदे क्र. ७६ महिद्दा लिमित्ती स. सिफा / स. स. सिफा / स. स. स	जाही? सामगरपालिस कर्षदेखां, सामगतपार भंगतील बन प्रवर्धन मंत्रीयत कथ, यसई समग ततपुर संग्रातील बन प्रवर्धन संग्रातील बन प्रवर्धन सामय के सामय के साम (	र फेर ई-निविदाः । र फेर ई-निविदाः । र फालसक्यतः दिः, शितपः सहः साहनगरता क्यापे ने साह क्यापे ने साह क्यापे ने साह प्राप्त प्राप्त साहनगरत ने प्राप्त साहनगरता क्याप्त कर्मित्रा हाड क्रा द्र्याप्त क्यापि स	सूचना ता इच्छुन १९०७२०२ रिलिम, मु पालिका व पालिका व कार्यव कसई- जौ. दी. रे. रंतर, ना २२९१ ते द	ः अनुभवी ठेकेतरां उपारंग रेथे संपर्क उपारंग रेथे संपर्क सर्वदेशततील प्रमाग तार्जप्र लाह हिति रा प्रा, सर्व जी. सर्व जी. हे / एसरआ एसन्, के / एसरआ एसन्, के / एसर् सार्ट्स व्या ट्रान्वपिशन	तेजार आहेत, ई-टेडां सामग्री, जी अंतर्गत समिती जी अंतर्गत सामग्री जी अंतर्गत : अभियंता : सामग्र : अभियंता : (२०२३ - २४ / २) : अभियंता : (२०२३ - २४ / २) : (२०२४ - २) : (२४ - २) : (२२ - २) : (२) : (२२ - २) : (	रिग		
https://hahalahad प्रात अधिक माहिती अ.स. २ वेईसर सिमा वहें ज. ७६ वहें ज. ७६	जाही? सामगरपालिस कर्षदेखां, सामगतपार भंगतील बन प्रवर्धन मंत्रीयत कथ, यसई समग ततपुर संग्रातील बन प्रवर्धन संग्रातील बन प्रवर्धन सामय के सामय के साम (	र फेर ई-निविदा' (क) स्वीकारसक्वत (२, २) किसरसक्वत (२, २) किसरक्वत (२, २) किसरक्वत कार्यकार के प्रधान वर्ग के प्रसार के प्रधान वर्ग के प्रसार प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान कि प्रधान के प्रधान के प्रधान कि प्रधान के प्रधान के प्रधान विदिय तप्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान के प्रधान कि प्रधान के	सूचना ता इच्छुन १९०७२०२ रिलिम, मु पालिका व पालिका व कार्यव कसई- जौ. दी. रे. रंतर, ना २२९१ ते द	ः अनुभवी ठेकेतरां उपारंग रेथे संपर्क उपारंग रेथे संपर्क सर्वदेशततील प्रमाग तार्जप्र लाह हिति रा प्रा, सर्व जी. सर्व जी. हे / एसरआ एसन्, के / एसरआ एसन्, के / एसर् सार्ट्स व्या ट्रान्वपिशन	तेजार आहेत, ई-टेडां सामया समिती जी अंतर्गत व अभिपर्वता गरपालिका /२०२३–२४/२ ल्लाहरे अंदराजे पार्क्ष (%) इस्तार प्रक्रम (%) इस्तार प्रक्रम (%)	रिग		
https://dahatend were adverse unfeidt sr.sm.	जाही? सामगरपालिस कर्ल्सेझा? सामगरपालिस कर्ल्स्सा? हाठ.00.11 वा असिकृत प्रार्थ - निर्वित्य कर, सर्व् ससमा मतदार संघातिल स्व स्वय्य संघ्यातिल स्वय्य ते साल स्वय्य स्वय्य के सालपत्त	र फेर ई-निविदा । ता जाते का क्यांको कित्सारकार (२. इ. साक्रानरात विरार साह साक्रानरात दे विरार साह साहानरात दे दिरार साह साहानरात साह राज्य के साहान्त्र साह राज्य के साहान्त्र साह राज्य के साहान्त्र के साह राज्य के साह राज्य के साह	सूचना ता इच्छुक /१०/२०२० रिलिका, मु पालिका व वसई कार्यव कर्मा रे- १५५ रु कॉर्म का र	ः अनुभवी ठेकेतरां उपारंग रेथे संपर्क उपारंग रेथे संपर्क सर्वदेशततील प्रमाग तार्जप्र लाह हिति रा प्रा, सर्व जी. सर्व जी. हे / एसरआ एसन्, के / एसरआ एसन्, के / एसर् सार्ट्स व्या ट्रान्वपिशन	तेजार आहेत, ई-टेडां सामग्री जी अंतर्गत व समिती जी अंतर्गत व :अभियंता पर्यालेक्स स्वाल स्वा (छ) इसाल स्वा (छ) (१) ८८२ ३४४/- (४/२२१/- ६/२४१/-	रिग		
https://hahalahadon प्रसत अभिक माहिती श्र. क्र.क. रे चेहेसर सिफा प्रदे क्र. ७६ महिद्दा लिमित्ती स. सिफा / स. स. सिफा / स. स. स	जाही? सामगरपालिस कर्ल्सेझा? सामगरपालिस कर्ल्स्सा? हाठ.00.11 वा असिकृत प्रार्थ - निर्वित्य कर, सर्व् ससमा मतदार संघातिल स्व स्वय्य संघ्यातिल स्वय्य ते साल स्वय्य स्वय्य के सालपत्त	र फेर ई-निविदाः । र फेर ई-निविदाः । र फालसक्यतः दिः, शितपः सहः साहनगरता क्यापे ने साह क्यापे ने साह क्यापे ने साह प्राप्त प्राप्त साहनगरत ने प्राप्त साहनगरता क्याप्त कर्मित्रा हाड क्रा द्र्याप्त क्यापि स	सूचना ता इच्छुक /१०/२०२० रिलिका, मु पालिका व वसई कार्यव कर्मा रे- १५५ रु कॉर्म का र	ः अनुभवी ठेकेतरां उपारंग रेथे संपर्क उपारंग रेथे संपर्क सर्वदेशततील प्रमाग तार्जप्र लाह हिति रा प्रा, सर्व जी. सर्व जी. हे / एसरआ एसन्, के / एसरआ एसन्, के / एसर् सार्ट्स व्या ट्रान्वपिशन	तेजार आहेत, ई-टेडां सामग्री, जी अंतर्गत समिती जी अंतर्गत सामग्री जी अंतर्गत : अभियंता : सामग्र : अभियंता : (२०२३ - २४ / २) : अभियंता : (२०२३ - २४ / २) : (२०२४ - २) : (२४ - २) : (२२ - २) : (२) : (२२ - २) : (	रिग		
https://Mahalend https://Mahalend श्र.स. २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	जाही: सहनगरपालिस कर्षकेवा सह	र फेर ई-निविदा ाल वालील कमांकठे कीलराख्यत १२, १२ विरार सर महानाराधी काला के ना द किरा सहर महानाराध क हिस्स स्वार्थ ना द किरा सहर महानारा क हिस्स कील काला क्र कराये ना के राय के राय किस्स काला के काला क्र व्याप्ते आणि काला का कि काला के काला का कि काला के काला का कि काला के काला का कि काला के काला	सूचना ता इच्छुक /१०/२०५२ (१०/२०५२ (१०/२०५२) (१८२२) (१९२२) वा क्यु वा क्यु का का क्यु का क्यु का क्यु का	अनुपक्षे ठेकेवरां १३ पहुन उपलब्ध छालरा वेचे संसर्क कर्षसेत्रताले प्रभा टीकरण करणे. सही/- (राजेंद्र लाइ, स्वित त्या प्र. शहर कर्ष ते त्या प्र. शहर किर राहर महान कें/ एस्टाएस्म, देतक डो.सी.के., ए १९. वि. वर्डा	होनार कोत, ई-2ंड समिती जी अंतर्गत व अभिवेता अभिवेता गरपालिका (२०२३–२४/२ (२०२३–२४/२) कार्य, कार्य, कार्य, कार्य, इसरार कार्स, (६) १, ८०२, १२/२ १, ८०२, १२/२ १, ८९, १२/२ १, ८९, १२/२	रिग		
https://dahatend were adverse unfeidt sr.sm.	जाही: सहानपरपालिम कर्षसेवा, सहानपरपालिम कर्षसेवा, तही हैं - निविद्य कडा, वसई समया मतप्रद संप्रातिल वस् प्रवत्मार संप्रातिल वस् प्रवत्मार संप्रातिल वस् प्रवत्मार संप्रातिल वस् प्रवत्मार संप्रातिल वस् प्रार्थित कि कालगरन वाप्रिय वीप्रवर्ता के वालगरन , उप्त	र फेर ई-निविदा । ता जाते कार्यमध्ये कित्सरकारव (२. १९ वियर सहर साहनगरा वियर सहर साहनगरा दे वियर सहर साहनगरा के प्रथा साहन के कि से प्रथा साहन के कि से प्रथा के कि कार्यमें के कि के बाद के कार्यमें के कार्यमें के कार्य के कि कार्यम के कार्यकार के कार्य के कार्यक कार्यम के कार्य के कार्यक कार्यम के कार्य के कार्यक कार्यम के कार्य	सूचना ता इच्छुक /१०/२०२२ हिलक, मु पालिका व वसई वसई अंदिरी क देवर क र र र र र र र र र र र र र र र र र र	अनुपक्षी ठेकेव्यर्ग १३ पादून उपलब्ध छाललव वेचे संसर्क तबर्वहेजतील प्रभान टीकरण करणे. सही/- (राजॅंद्र लाइ) तर्ज राज्य तर्ज राज्य तर्ज राज्य तर्ज राज्य राज्य राज्य राज्य राज्य राज्य राज्य राज्य कर्ण राज्य राज्य कर्ण वा द्रान्यगिशन क्रात्य के राज्य कर्ण संसर्ध कर्ण संसर्ध कर्ण संसर्ध कर्ण संसर्ध संसर्घ संसर्ध संसर्ध संसर्ध संसर्ध संतर्ध संस्र स्र स्र स्र स्र स्र स्र स्र स्र स्र	तेनार शोत, ई-टेंडां सामग्रे, समिती जी अंतर्गत व अभियंता गरपालिका (२०२३–२४/२ २०२३–२४/२ २०२३–२४/२ १, २०२३–२ १, २४३२– १, २४३२– १, २४३२– १, २४२२– १, २४२२–	रिग		
https://Mahalend https://Mahalend 87.86 2 2 2 30.00 30.00 2 30 2 3	जाही: सहानपरपालिस करकेवा सहा-मारपालिस करकेवा सरामा सन्दार संगतनित स्व जवरनगर संगतनित स्व सरामा सन्दार संगतनित स्व साथ प्रे का स्व रादेव wob-site (	र फेर ई-निविदा । ता जातील कायांकी संसरसावार रि. अ सिरा सह सामारायां के सिरा सार सामारायां स्वार प्रथम राया सिरा स्वार सामा के सार्वक कार्यक के साम कार्यक के साम	सू प्रचना ता इच्छुक (१०/२०२२ (१०/२०२२ (१८२२) (१८२२) वसई- आदेवी रे कार्यव कार्य कार्यव कार्यव कार्य कार कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार कार कार कार्य कार कार कार कार कार कार कार कार कार कार	5 अनुपत्नी ठेकेतरां १३ पहुन उपलब्स छातलम वेसे संस्कृ कार्यलम वेसे संस्कृ कार्यलेक प्राप्त करणे. सही/- (राजेंद्र लाह. विरार शहर महान किंत जारी. शहर महान किंत जारी. शहर महान प्र प्र , हि. २२६४ ज्य द्रान्यपिशन , स्वारणी करून ,	तेणार आंत, ई-2ंडां सामिती जी अंतर्गत व अभिवेता गरपालिस्ता गरपालिस्ता (२०२३–२४/२) हसार स्वम् (७) १९२३–२४/२ (२९३१–२) १.९४३१–7 १.९४३१–7 १.९४३१–7 १.९४३१–7 १.९४१–7	रिग		
https://Mahalend https://Mahalend श्र.स. २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	जाही: सामगरपालिम कर्षसेया, सामग मतारा भौषाहृत सामग मतारा संप्रतालि वस्तु अववगर संप्रतालि वस्तु अववगर संप्रतालि वस्तु सामग मतारा संप्रतालि वस्तु अववगर संप्रतालि वस्तु सामग मतारा संप्रतालि वस्तु सामग सामग स्तु सामग सामग सामग स्तु सामग सामग सामग सामग सामग सामग सामग सामग	र पेनर ई-निविदा ांत खालीक क्यांकठे कॉक्सरक्यल र. १८. शिरर सरह साइनगरपा कसाचे नाव क सिरर सइन साइनगरा क साच रासाय का साइनगर क साह रासाय का साह प्रा प्रूपना झन्ने नात की सुरूब वी प्रियेता का कुल उपये न्देया किसिट तजावी को द्वारा प्रकार का सिदिय जावी को द्वारा प्रकार का सिरिय का साहिन का साह का कि साह का कि स्त्रे के साह का कि स्त्रे के साह का कि स्त्रे के साह	सू प्रचना ता इच्छुक (१०/२०२२ (१०/२०२२ (१८२२) (१८२२) वसई- आदेवी रे कार्यव कार्य कार्यव कार्यव कार्य कार कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार कार कार कार्य कार कार कार कार कार कार कार कार कार कार	5 अनुपत्नी ठेकेतरां १३ पहुन उपलब्स छातलम वेसे संस्कृ कार्यलम वेसे संस्कृ कार्यलेक प्राप्त करणे. सही/- (राजेंद्र लाह. विरार शहर महान किंत जारी. शहर महान किंत जारी. शहर महान प्र प्र , हि. २२६४ ज्य द्रान्यपिशन , स्वारणी करून ,	होनार सोत, ई-रेंड समिती जी अंतर्गत समिती जी अंतर्गत : अभिवत्ता गरसारिका प्रसार प्रकार कुरार प्रकार प्रसार प्रकार	रिग		
https://Mahatend were adress utilities 37.87 4 4 4 4 4 4 4 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5	जाही: सानगरपालिम कर्ल्सेंग्रां सानगरपालिम कर्ल्सेंग्रां सारमा मतवार संग्रातील वस् अवस्वनार संग्रातील वस् अवस्वनार संग्रातील वस् उप्तरम ( 1 (al web-alto () () () () () () () () () () () () ()	र पेनर ई-निविदा ांत खालीक क्यांकठे कॉक्सरक्यल र. १८. शिरर सरह साइनगरपा कसाचे नाव क सिरर सइन साइनगरा क साच रासाय का साइनगर क साह रासाय का साह प्रा प्रूपना झन्ने नात की सुरूब वी प्रियेता का कुल उपये न्देया किसिट तजावी को द्वारा प्रकार का सिदिय जावी को द्वारा प्रकार का सिरिय का साहिन का साह का कि साह का कि स्त्रे के साह का कि स्त्रे के साह का कि स्त्रे के साह	सू चना ता इच्छुक (१८)२०२ रिका, मु पालिका व कार्यट बसई- औ.दी. रॉक्स, जा कार्यट कार्य कार कार्य कार्य कार कार कार्य कार कार कार कार कार कार कार कार कार कार	अयुपकी ठेकेतरां १ पहुन उसल्य छालल के संसर्क जिल्ला करने सर्वकेतलील प्रमा किल की ती के प्र लिस की ती के प्र लिस की ती के प्र पर पर दान्धरित पर पर दान्धरित स्वा स्वा स्वा स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व	होनार कोल, ई-रेंड समिती जी अंतर्गत व आभियतेन आभियतेन स्विभित्र (२०२३–२४/२१ (२०२३–२४/२१ (२०२३–२४/२१ (२०२३–२४/२१ (२०२३–२४/२१) १,७४२/२/ १,९४२/२/ १,९४२/२/ १,९४४/२/	रिग		

माहिता भुक आला आह. वाम्यवा वम प्रसास रह झाल्याचा फरका ५० हजार १४५ प्रवाशांना बसला तर २५ हजार ६६७ प्रवाशांची विमाने २ तासांपेक्षा जास्त काळ विलंबामे धावल्यामुळे व्यांनाही फरका बसला सहित्य महित्यात विविध कारणासाठी टाटा समृहाया विधिय मिमन कंपन्यांनी एकूण ४५० प्रवाशांना विमानामध्ये प्रयेश नाकारला आहे.

डंडिगोच्या ७६ हजार प्रवाशांना फटका

# तातडीने कारवार्ड करा

मुंबई : मागील काही दिवसांपासून मु विद्यापीठातील ढिसाळ नियोजन, प्रभारी कार आणि विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप यामुळे प्रशा उघडे पडत आहे. आता विद्यापीठातील ए कर्मनाज्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षेत पास करण्यास लाच मागितल्याने पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासना कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अ कारमारावर प्रत्नाचम्हा नमाण झाल आह. आ स्थितीत आता थेट मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू : रवींद्र कुलकर्णी यांनी लक्ष घालून 'त्या' कर्मचाऱ्या तातडीने कारवाईची मागणी करत विद्यार्थी संघट

ताताजन कारपाइचा नागणा करता प्रधावा संवट याप्राकरणी आक्रमक झाल्या आहेत. प्रीक्षेमध्ये पास करण्यासाठी दहा हजार रुपया लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप मुं विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने केला अ मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये शिकत असले बिद्यार्थ्याला नापास झालेल्या विषयांमध्ये प करण्यासाठी दहा हजार रुपये मागितल्याचा आ आहे. संबंधित विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर शिकतो, चौथ्या सत्रात त्याला तीन विषयांत एटी-वे लागली होती. त्यामुळे या विषयात उत्तीर्ण व्हार असल्यास आयडॉलमधील अधिकाऱ्याने ही ल मागितली. एका पाकिटात दहा हजार भर आ त्यासोबतच हॉल तिकीट आणि तुझा मोबाइल न लिहून दे, असे विद्यार्थ्याला सांगितले. या विद्यार्थ्याने संबंधित

ता. वसई,

वसा https://

बाबत अ

अ.क्र.

(https://

Ę.

.

प्राक्षेक विकिंग किं

येथे भेट चार्व

तः रू. १९८०/-, अधिक माहिती व अद्यतनांसामी

8

या विद्यारथ्यानं संबंधित व्यक्तीचा फोटो आणि प्रकरणाची तक़ार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. विद्यापीठात उघडकीस गार्थ्य कडे केली जार्ड्य विद्यापीठात उघडकीस आलेला प्रकार दुर्देवी असून, याबाबत त्वरित कलण्डेन चौकशी लग्ग <sub>3</sub>न्नः असून, याबाबत त्वरित कुलगुरूनी चौकशी तपासाअंती कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सिनेट सदस्य अन्त्रित्ता केली आहे. जाहीर नोटीस मे. रॉयल देशी बार सीएल ३ क्र मे. रॉयल देशी बार सीएल ३ छ. १९४/२०२३-२०२४ छे अझुझले मेजे माताड (पु) कुकान २, उपनरस ए.के वेय मार्ग, इसुमान नगर, माताड पूर्व, गुंबई या ठीकानी कार्यरत असुन संदर्घ अझुझली अंद कार्यरत कारे. मात अनुझलीके खतुझली मार कार्यरत कारे. मात लांच्या कोटू विक अडबाणीसुळे अनुझलीफ़ कार्यवारत सब दे तोन माठी. सरद अनुझली क्यावार

नाही. स्वर अनुवारमी व्यवहार सुरळीत सुरू राहण्याकरीता सदर अलुवारपीसरक प्रे बतरं सार्थित सुरे यांचे नाव कमी करून सदर अनुवासी १.) सी.छाया राजेंद्र सोनजे, रा मु.पे अभोना, ता. कवळा, जि. नीतिक य अभोना, तो. कवळा, जि. नीतिक अभोना, तो. कवळा, जि. नीतिक ता मिरिक यांच्या नावीरिक यांच्या नावे हरसातेतीत करण्यायी विनेती केलेली जाडे. सरी

याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षे

ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासुन । दिवसाच्या आत अपीक्षक, राज्य उत्पादन क्रुक, मुंबई उत्पनारे, जूने अकात घर, तळमजता, फोर्ट, मुंबई -23 प्राप्तवास रावजी जाहेरी प्राप्त न प्राप्तवास रावजी आहेरी प्राप्त न प्राप्तवास रावज आहोथ प्राप्त न प्राप्तवास रावज अहार्व १) सौ. प्रयाय राजेंद्र सोनज २) सौ.प्रयाक सुरेश नेरकर योज्या नोव हस्तारिये कारी, मुंबई जयनगर करीता

नोटीस प्रसिध्द झाल्याच

'त्या' कर्मचाऱ्यावर

सप्टेंबर महिन्यात इंडिंगो कंपनीची विमाने रद्द होणे किंवा विलंब होणे

अशा घटनांचा तब्बल ७६ हजार प्रवाशांना फटका वसल्याचीदेखील माहिती पढे आली आहे. यामध्ये विमान

#### लोकमत न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून